

महाराष्ट्र शासन,

वित्त विभाग,

शासन परिपत्रक क्रमांक: सेनेचे-1095/74/सेवा-4,
मंत्रालय, मुंबई 400 032, दिनांक 27 मे, 1997.

परिपत्रक

1. निवृत्तिवेतनाच्या : आणि उपदानाच्या रकमांचे निर्धारण व प्राधिकृती संबंधातील कार्यपद्धतीचाचतच्या तरतुदी महाराष्ट्र नागरी सेवा (निवृत्तिवेतन) नियम, 1982 च्या नियम 118 ते 135 अन्वये विहित करण्यात आल्या आहेत. निवृत्त दोषांया कर्मचा-यास निवृत्तिवेतनातर निवृत्तिवेतनविषयक लाभांचे प्रदान लवकरत लवकर ठहावे या घेतुने सदर तरतुदी विहित करण्यात आल्या आहेत. या तरतुदीचे काटेकोरपणे पालन करण्याचाचतच्या सूचनाही शासनातर्फे सर्व संबंधितांना वेळोवेळी देण्यात आल्या आहेत. तथापि असे निदर्शनास आले आहे की, काढी प्रकरणी महालेखापाल, मुंबई/नागपूर, कार्यालय प्रमुख व कोजागर अधिकारी यांच्यात आवश्यक तो समन्वय साक्षात ऐस्थाने निवृत्तिवेतनविषयक लाभ प्रदान करण्यास विलंब होतो.

2. या संदर्भात मा.उपलोक्यामुळेनी देखील शासनाच्या असे निदर्शनास आणले आहे की, काढी प्रकरणी उपदानाची रकम प्राधिकृत करण्यास महालेखापालांच्या कार्यालयाकडून विलंब होतो. या संबंधात संबंधित कार्यालयांनी पाठपुरावा करूनही महालेखापालांच्या कार्यालयाकडून प्राधिकार पत्र देण्याची कार्यवाही विलंबाने करण्यात येती. मा.उपलोक्यामुळेनी या संदर्भात महालेखापाल (ले. व. अ.)-1, महाराष्ट्र, मुंबई यांच्याची अर्चा, केली असून त्यास अनुसूचन सर्व कार्यालय/विभाग प्रमुखांना आता असे निवेश देण्यात येत आहेत की, उपदान किंवा तत्सम रकम असा कारण्यास महालेखापाल कार्यालयाकडून प्राधिकार पत्राची प्रत प्राप्त होणेसाठी दीन पत्रे पाठवूनही प्रतिसाद न मिळाल्यास, ही आव त्यांनी त्यांच्या विभाग प्रमुखामार्फत, अर्धग्राहकीय पत्राद्वारे संबंधित उप महालेखापाल (निवृत्तिवेतन) यांच्या निदर्शनास आणावी.

3. शासनाच्या असेही निदर्शनास आले आहे की, महाराष्ट्र नागरी सेवा (निवृत्तिवेतन) नियम, 1982 च्या नियम 127 चा उपनियम (1) (ए) च्या तरतुदीनुसार लेखा परीक्षा अधिका-याने निवृत्तिवेतन प्रदान आदेश, शासनाची कर्मचा-याच्या सेवानिवृत्तिच्या तारखेच्या लगत पूर्वीच्या महिन्याभरातच निर्गमित केले पाहिजेत, त्यावरोदर निर्गमित करतल कामा नये, असा युद्धा उपस्थित करण्यात आला आहे. शासन या संदर्भात आता असा सूक्ष्मांक करीत आहे की, लेखा परीक्षा अधिका-याने सेवानिवृत्तिच्या तारखेच्या किमान एक महिना अमोदर निवृत्तिवेतन प्रदान आदेश निर्गमित करणे उपरोक्त नियमांच्या तरतुदीना अभिग्रेत आहे.

महाराष्ट्राचे गुजरातपाल यांच्या आदेशानुसार व ताचाने,

वस्तु ओऱी,

शासनाचे अवर सचिव,

प्रति,

महालेखापाल (लेखा व अनुज्ञेयता)-1, महाराष्ट्र, मुंबई (80 प्रती),

महालेखापाल (लेखा परीक्षा)-1, महाराष्ट्र, मुंबई (80 प्रती),

- महालेखापाल (लेखा व दस्तावेज) - 2, महाराष्ट्र, नागपूर (40 प्रती),
 महालेखापाल (लेखा परीक्षा) - 2, महाराष्ट्र, नागपूर (40 प्रती),
 अधिदान व लेखा अधिकारी, मुंबई (40 प्रती),
 निवासी लेखापरीक्षा अधिकारी, मुंबई (5 प्रती),
 मुख्य लेखापरीक्षक, स्थानिक निवासी लेखा, भवी बुलडॉग,
 राज्यपालांचे सचिव,
 मुख्य मंत्रांचे सचिव,
 उपमुख्यमंत्र्यांचे सचिव,
 सर्व मंत्री यांचे खाजगी सचिव,
 सर्व राज्यमंत्री यांचे खाजगी सचिव,
 * प्रबंधक, मूळ न्याय शाखा, उच्च न्यायालय, मुंबई
 * प्रबंधक, अपील शाखा, उच्च न्यायालय, मुंबई
 * प्रबंधक लोक आयुक्त व उप लोक आयुक्त यांचे कार्यालय, मुंबई
 * सचिव, महाराष्ट्र लोकसेवा आयोग, मुंबई
 * सचिव, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय, मुंबई
 सर्व जिल्हापरिषद्दांचे मुख्य कार्यकारी अधिकारी,
 मंत्रालयातील सर्व विभाग,
 मंत्रालयाच्या निरनिराळ्या विभागांच्या अधीन असलेल्या सर्व विभागांचे व कार्यालयाचे प्रभुता,
 वित्त विभागातील सर्व कार्यास्त्रे (ग्रन्थालय 5 प्रती),
 निवड नस्ती, कार्यास्त्र सेवा - 4.
 * पत्राद्वारे.